WORTH INVESTMENT & TRADING CO LIMITED

CIN: L67120MH1980PLC343455

497/501, Village Biloshi, Taluka Wada, Thane MH- 421303

Tel:- 022-62872900 Email: worthinvestmenttrading@gmail.com Site: www.worthinv.com

Date:- 01st June, 2023

To,
The Corporate Services Dept.
BSE Limited.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

Scrip Code: 538451

Subject: Newspaper Advertisement in respect of the Meeting of the Board of the Directors

of the Company

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith result published in the Newspaper (published in Active Times, and Mumbai Lakshadeep), in respect of a meeting of the Board of Directors of the Company held on Tuesday, 30th May, 2023, inter-alia, to consider and take on record the audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023.

Kindly take the same on your records.

Details of the Newspaper Publications are as follows:

- 1. Active Times
- 2. Mumbai Lakshadeep

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Worth Investment & Trading Co Limited

Nimit Rajesh Ghatalia

Digitally signed by Mimit Rajech Chistatia
DK: «Pit 4:—Mahrasatria,
2.5.4.20-58/10506180b Tselbol 1866ccf03519433031 e88258b5df0b9044lbfb778a400,
postal Code-Modify, Insteat -Andrew West: Mumbai Mumbai,
postal Code-Modify, Insteat -Andrew West: Mumbai Mumbai,
serial Nimber - 3d 18964487 viba558bc79bcf0bc70bc888661 e882cfdsaad9443759a6e14 e8
60. «Personal, re-Nimit Rajech Chistation

Nimit Ghatalia

Director

DIN: 07069841

						(Rs. In 000)
		(Quarter Ende	d	Year	Ended
) mantha and	ad	Current Year	Previous year
			months end		ended on	ended on
	PARTICULARS	31/03/2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
	Revenue from operations					
	Interest Income	7,473.05	14,716.10	5,045.40	36,452.21	16,195.72
	Dividend Income					
	Rental Income					
)	Fees and commission Income					
) i)	Net gain on fair value changes Net gain on derecognition of financial instruments					
"	under amortised cost category					
ii)	Sale of products(including Excise Duty)					
iii)	Sale of services					
0	Others (to be specified)					
´	Total Revenue from operations	7,473.05	14,716.10	5,045.40	36,452.21	16,195.72
)	Other Income (to be specified)					
l)	Total Income (I+II)	7,473.05	14,716.10	5,045.40	36,452.21	16,195.72
	Expenses					
	Finance Costs	(1,897.02)	9,966.07	6,035.68	11,766.07	6,035.68
	Fees and commission expense	-				
)	Net loss on fair value changes	-				
	Net loss on derecognition of financial instruments under amortised cost category					
	Impairment on financial instruments	_				
)	Cost of materials consumed					
í)	Purchases of Stock-in-trade	_				
ii)	Changes in Inventories of finished goods,					
,	stock-in-trade and work-in- progress	-				
:)	Employee Benefits Expenses	(91.60)	1,348.11	2,546.81	3,898.29	3,273.68
)	Depreciation, amortization and impairment	` -	·	-		
)	Others expenses (to be specified)	5,947.63	1,322.42	(2,470.40)	8,636.01	
()	Total Expenses (IV)	3,959.01	12,636.60	6,112.09	24,300.37	11,943.81
/)	Profit / (loss) before exceptional items and tax (III-IV)	3,514.04	2,079.50	(1,066.69)	12,151.84	4,251.91
<u>/i)</u>	Exceptional items	0.544.04	0.070.50	(4.000.00)	40 454 04	4 054 04
(11) (111)	Profit/(loss) before tax (V -VI) Tax Expense:	3,514.04	2,079.50	(1,066.69)	12,151.84	4,251.91
111)	(1) Current Tax	3,159.48		1,245.67	3,159.48	1,245.67
	(2) Deferred Tax	2.07	_	1,243.07	2.07	1,243.07
X)	Profit / (loss) for the period from continuing	2.07			2.07	
,	operations(VII-VIII)	352.48	2,079.50	(2,312.36)	8,990.29	3,006.24
3)	Profit/(loss) from discontinued operations		· ·	,	·	,
(i)	Tax Expense of discontinued operations					
(li)	Profit/(loss) from discontinued operations					
	(After tax) (X-XI)				.	
(III)	Profit/(loss) for the period (IX+XII)	352.48	2,079.50	(2,312.36)	8,990.29	3,006.24
(IV)	Other Comprehensive Income					
	(A) (i) Items that will not be reclassified to profit or					
	loss (specify items and amounts) (ii) Income tax relating to items that will not be					
	reclassified to profit or loss					
	Subtotal (A)					
	(B) (i) Items that will be reclassified to profit or loss					
	(specify items and amounts)					
	(ii) Income tax relating to items that will be					
	reclassified to profit or loss					
	Subtotal (B)					
	Other Comprehensive Income (A + B)					
XV)	Total Comprehensive Income for the period (XIII+XIV)					
	(Comprising Profit (Loss) and other Comprehensive					
A //\	Income for the period)					
(VI)	Earnings per equity share (for continuing operations)	0.06	0.00	(0.70)	1 15	0.00
	Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.06 0.06	0.33 0.33	(0.70) (0.70)	1.45 1.45	
(VII)		0.06	0.33	(0.70)	1.45	0.92
VII)	Basic (Rs.)					
	Diluted (Rs.)					
(VIIII	Earnings per equity share (for continuing and					
/	discontinued operations)					
	Basic (Rs.)					
					I .	

) The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its

Financial Results for all the periods presented have been prepared in accordance with IND AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time

Asia Capital Limited

CIN: L65993MH1983PLC342502
Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhbhai Patel Road, Vile Parle (W), Mumbai-400 056

Phone: 022-26100787/ 801/ 802 Email: info@asiacapital.in Website: www.asiacapital.ir

Statement of Standalone Audited Financial Results for the quarter

and financial year ended March 31, 2023

The above Audited Financial Results for the quarter and financial Year ended March 31, 2023 have been reviewed by the Audi

Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on May 29, 2023 in terms of

Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. An Unmodified Review Report as

Previous period figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to conform to current period!

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Audited Financial Results for

quarter and financial year ended March 31, 2023 are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and Company's

March 31,

2023

1,589

1,048

30,920

0.25

0.25

797

For Worth Investment and Trading Company Limited

Quarter ende

2022

1,134.87

335.94

248.56

248.56

30,920

0.08

0.08

March 31.

2022

1,146

420

254

254

30.920

0.08

0.08

Nimit Ghatalia

DIN: 07069841

(Amount in Thousands)

March 31

2023

4,886.30

2,614.10

1,956.1

1,956.11

30.920

0.63

0.63

By the order of the Board

Santosh Suresh Choudhary

For Asia Capital Limited

Managing Director

DIN: 05245122

Year ended

March 31

2022

4,575.0

2,520.8

1,817.86

1.817.86

30.920

0.59

0.59

meeting held on 30th May, 2023 and also Audit Report.

Particular

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/o

Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)

for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]

required as per listing agreement has been carried out by the Statutory Auditors of the Company.

Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and

Total Income from operations

Extraordinary items)

Extraordinary items)

discontinued operations)

website: https://www.asiacapital.in

1.Basic:

2.Diluted:

classification.

Place: Mumbai

Dated :May 31, 2023

Date: 17.03.2023

Place: Kalyan

Place : Mumbai

Date: 30/05/2023

AAGAM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1991PLC064631 Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA HOUSE, 7, HOMJI STREET, FORT, MUMBAI - 400001 email: aagamcltd@gmail.com, website: www.aagamcapital.com Extract of Audited Standalone Financial Results for the year and quarter ended on 31st March, 2023

SL No.	Particulars	Quarter Ended March 31, 2023 Audited	Quarter Ended December 31, 2022 Unaudited	Quarter Ended March 31, 2022 Audited	Year Ended March 31, 2023 Audited	Year Ended March 31, 2022 Audited
Α	Income from Operations	1.19	1.14	1.03	4.59	5.34
В	Other Income	0.00	0.00	0.29	0.00	1.55
1	Total Income	1.19	1.14	1.32	4.59	6.89
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(7.13)	(2.27)	(6.56)	(13.70)	(16.16)
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(7.13)	(2.27)	(6.56)	(13.70)	(16.16)
4	Net Profits/ (Loss) for the period after tax					
	(after exceptional and/ or extraordinary items)	(7.17)	(2.27)	(10.07)	(13.74)	(19.67)
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(7.17)	(2.27)	(10.07)	(13.74)	(19.67)
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	500.00	500.00	500.00	500.00	500.00
7	Earning Per Share (of Rs. 10/- each) 1. Basic	(0.14)	(0.05)	(0.20)	(0.27)	(0.39)
	2. Diluted	(0.14)	(0.05)	(0.20)	(0.27)	(0.39)
Not		,				

The Adulted Financial Results of the Company for the quarter and year ended sits March, 2023 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 29th May, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Autit of the Audit of the Company have carried out

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary. These financial results are available on the Company's website www.aagamcapital.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

> For and on behalf of the Board ANII KOTHARI

Wholetime Director Din-01991283

shubham

Place : Mumba

Date: 29.05.2023

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD. Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana) Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co

DEMAND NOTICE

Notice U/S 13(2) of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (hereinafter called 'ACT')

It is to bring to your notice that your loan account has been declared as NPA by secured creditor Shubham Housing Development Finance Company Limited having its registered office at D-305, Ground Floor, Sarvodaya Enclave, New Delh 110017 (hereinafter called 'SHDFCL) and you are liable to pay total outstanding against your loan to SHDFCL. You are also liable to pay future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. Therefore, we hereby call upon you to discharge in full your liabilities to SHDFCL within 60 days from the date of this notice failing which SHDFCL will be empowered to exercise the power under Section 13(4) of the ACT. The details of borrowers and secured assets are as under:

S. No.	Loan No./ Borrower(s) Name	Applicant Address	Demand Notice Date & Amount	Secured Asset
1	Loan No. OKAL200200005027740, Baliram Dhondiba Sawale, Vishranti Baliram Sawale,	Goan Mukam Bhamghar Post Asane Taluka Jawali District Satara Maharashtra -415001	20-05-2023 & ₹ 15,06,977/-	Flat No 403 4th Floor Om Sai Apartment House No 1772/0004 A Ghansoli Navi Mumbai Maharashtra - 400709
2	Loan No. ODOM2107000005037589, Dipak Shantaram Pagare, Shantaram Malhari Pagare	Flat No 204 2nd Floor Tulshiram Plaza Talad Road Adivali Dhokoli Kalyan(E) Smarth School Thane Maharashtra -421306	20-05-2023 & ₹ 8,73,596/-	Flat No. 204, on 2nd Floor Tulsiram Plaza S. No. 38, H. No. 6/1, at Village Adivali-Dhokali, TalAmbernath, DistThane, Maharashtra-421306
3	Loan No. OBLR2208000005051239, Kusha Sakharam Gaikar, Sangeeta Kusha Gaikar	H No 164 Nilje Pada Nr Anganwadi Dombivali Thane Maharashtra -421204	20-05-2023 & ₹ 17,42,137/-	Flat No. 406 4th Floor A- Wing Sai Prerana co-op. HSG Soc Ltd Survey No. 146 H No. 2-A Village Nilje Lodha Heaven Kalyan Shill Road Nilje Dombivali - East Taluka Kalyan Dist. Thane, Thane Mumbai Maharashtra -421204
4	Loan No. 0PAL210900005039637, Mohammad Rashid Chand Badsha Shaikh, Shaheenbano Nihal Ahmad	Ghar No 358 Waza Mohalla Sopara Gaon Nallasopara West Nesco Hospital Thane Maharashtra -401203	20-05-2023 & ₹ 7,46,326/-	Flat No. 202, 2nd Floor, Shumail Mohammed Shopping Center Gaonthan Property Card No. 169, Sopara Gaon Nallasopara West Taluka Vasai Dist Thane Maharashtra-401203
5	Loan No. OPAL200700005028461, Mohdkalim Akhtar Hakikullah, Kaishar Jahan,	SY No 40 Mhatre Chawl Pilena Nagar Boisar Road, West Aayeppa Mandir Palghar	20-05-2023 & ₹ 6 44 767/-	Flat No 204 2nd Floor Kanhaiya Medows Building C Survey No 13 Hissa No 6 vill Palghar Mumbai

₹ **6,44,767/-** | Maharashtra -401404 Authorised Officer Place : Gurgaon Date : 30.05.2023 Shubham Housing Development Finance Company Limited

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD.

(FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD) Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002 # 044-42995000, 044-42995050

SALE NOTICE FOR THE SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for the sale of immovable assets under SARFAESI Act, 2002, R/w rule 8(6) of Securit Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers, Co borrowers and Guarantors tha the below described immovable property mortgaged to the Secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Equitas Small Finance Bank Ltd., will be sold on 19-06-2023 "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS CONDITION" for recovery of below mentioned amount due to Equitas Small Finance Bank Ltd from the following borrowers.

Borrower/s & Guarantor/s Name &

1. Mr. Aasharam Tolaram Dewasi, S/o. Tolaram Bhabutaramji Dewasi. 2. Mrs. Sita Dewasi, W/o. Modaram

Dewasi Both are residing Room No 5 Gautam Seva Sangh Community Hall, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400051 Loan Account No. VLPHB0RV0002572: claim Amount Due Rs 11 91 075/- as on 22-10-2019 as per Demand Notice U/s. 13(2) of SARFAESI Act, 2002, with further interest from 23-10-2019 with monthly rest, charges and costs etc., (Total Outstanding being

Description of the Immovable Property

Shop No. 09 adm. 22.67 sq. mtrs. On the ground floor of the Project Know as 'SHREE SWAMI SAMARTH NAGAR'. Building No. 15 Known as 'ASMI APARTMENT' in society known as Asmi Co-o.Hsg.Soc.Ltd. On the land bearing S.No. 112, H.No.1, S.No.112, H.No.3, S.No.112, H.No.4 H.R.S.No.112, H.No.5/2, S.No. 113 part, S.No. 113 part, S.no. 114 H.No.5, S.No. 115, H.No.3 at Village Virar, Taluka Vasai, Dist. Thane within the area of Sub-Regn. at Vasai No.II (Virar).. Together with al buildings and structures attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and al easamentary/mamool rights annexed thereto.

Reserve Price: Rs. 2463000/-EMD: Rs.246300/-Anant Arolkar-9969261176 Roshan-9768427896

Rs.2325278/- as on 19-05-2023) **Date of Auction: 19-06-2023**

For detailed terms and conditions of the E-Auction sale, please refer to the link provided in www.equitasbank.com & https://sarfaesi.auctiontiger.net

Authorized Officer Date: 31.05.2023 **Equitas Small Finance Bank Ltd** Place:Chennai

Office of the Recovery Officer U/S 156 of Maharashtra Co-operative Society Act 1960 and Amendment 1961 under Rule 107

(Attached to The Abhinav Sahakari Bank Ltd.Central Recovery Department, 'P-48, M.I.D.C Residental Zone, Near Usma Petrol Pump, Dombivli(E) 421203

Tel - 022 2439690/2472802, Email:- centralrecovery@abhinavbank.com Form "Z" [Sec sub rule (11(d-1) of rule 107] Possession Notice for Immovable Property]

Whereas the undersigned being the Recovery Officer of the The Abhinav Sahakari Bank Ltd. under the Maharashtra Co-operative Society Rules 1961 issued

Demand Notice dated 17/01/2022 Amt. Rs. 16,49,674.00 Japti Adesh dated 20/08/2022 Amt. Rs. 17, 62,729,00

Calling upon the judgment debtor Legal Hears of Lat. Mr Shankar Mangal Khairnar was to repay the amount mentioned in the order dated 20.08.2022 being of Rs. 17,62,729.00/-(Rs. Seventeen Lakh Sixty Two Thousand Seven Hundred Twenty Nine Only) from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a Demand notice before attachment dated 04.08.2022 and attached the propert described herein below on 20.08.2022.

Whereas, I the Recovery Officer have issued the property attachment order before possession of the House Property Building No-D-2, Surve No-179/2,180/4p Mamta Nagar Co-operative HSG Ltd; 'C' Block Road. Near Datta Mandir Ulhasnagar-1, Inter alias calling upon you to pay the sum of Rs. . 17,62,729.00/-(Rs. Seventeen Lakh Sixty Two Thousand Seven Hundred Twenty Nine Only) plus Further Interest & Other Charges as on attachment order date, but opponents no 1-3 failed and neglected to pay the said amount to the Recover Officer of the bank till this date

Whereas, I the Recovery Officer, Mr. Somnath Survakant Mane visited on 17.02.2023 at 1.00 am/pm on Address as mentioned in the notice. Judgement Debtors No. 1-3 are present/not present on the property site, it means they are not ready to give possession of the property, nor paid the entire decreed amount. In my opinior the judgment Debtor having intention to prolong the process and kill the time? The judgement debtor having failed to repay the amount, therefore notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has not taken the possession/ unable to take the possession of the property described herein below, in exercise of powers conferred on me under rule 107 (11(d-1) of the Maharashtra Co-operative Society

Therefore the Judgment debtor in particular and the public in general are hereby cautioned not the deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Abhinav Sahakari Bank Ltd. for an amount Rs. .18,64,000.00/-(Rs. Eighteen Lakh Sixty Four Thousand Only)) as on 31.01.2023 and

further interest From 01.02.2023 plus surcharge thereon. Description of the Immovable Property

Building No-D-2, Surve No-179/2,180/4p Mamta Nagar Co-operatiove HSG Ltd; 'C' Block Road, Near Datta

Mandir Ulhasnagar-1, carpet area/builtup 491 Sqf All that part and parcel of the property consisting, Surve No-179/2,180/4p within registration office Kalyan City

and Registration district Thane. Sd/-

Recovery Officer The Abhinav Sahakari Bank Ltd. Under MCS Act, 1960 & 1961 Rule 107 Office of the Recovery Officer U/S 156 of Maharashtra Co-operative Society Act 1960 and Amendment 1961 under Rule 107

Amt. Rs. 16,49,674.00

Amt. Rs. 17, 62,729.00

(Attached to The Abhinav Sahakari Bank Ltd.Central Recovery Department, 'P-48, M.I.D.C Residental Zone, Near Usma Petrol Pump, Dombivli(E) 421203 Tel - 022 2439690/2472802, Email:- centralrecovery@abhinavbank.com

> Form "Z" [Sec sub rule (11(d-1) of rule 107] Possession Notice for Immovable Property]

Whereas the undersigned being the Recovery Officer of the The Abhinav Sahakari Bank Ltd. under the Maharashtra Co-operative Society Rules 1961 issued

Japti Adesh dated 20/08/2022 Calling upon the judgment debtor

Demand Notice dated 17/01/2022

Legal Hears of Lat. Mr Shankar Mangal Khairnar was to repay the amount mentioned in the order dated 20.08.2022 being of Rs. 17.62,729.00/-(Rs. Seventeen Lakh Sixty Two Thousand Seven Hundred Twenty Nine Only) from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a Demand notice before attachment dated 04.08.2022 and attached the propert described herein below on 20.08.2022.

 $Whereas, I the \ Recovery \ Officer have is sued the property attachment order before possession of the \ House \ Anti-American possession of \ House \ Anti-American possession \ House \ Anti-American posses \ House \ Anti-American posses \ House \$ Property Building No-D-2, Surve No-179/2,180/4p Mamta Nagar Co-operative HSG Ltd; 'C' Block Road, Near Datta Mandir Ulhasnagar-1,Inter alias calling upon you to pay the sum of Rs. . 17,62,729.00/-(Rs. Seventeen Lakh Sixty Two Thousand Seven Hundred Twenty Nine Only) plus Further Interest & Other Charges as on attachment order date, but opponents no 1-3 failed and neglected to pay the said amount to the Recovery Officer of the bank till this date

Whereas, I the Recovery Officer, Mr. Somnath Survakant Mane visited on 17.02.2023 at 1.00 am/pm on ddress as mentioned in the notice. Judgement Debtors No. 1-3 are present/not present on the property site, it means they are **not ready** to give possession of the property, nor paid the entire decreed amount. In my opinion the judgment Debtor having intention to prolong the process and kill the time? The judgement debtor having failed to repay the amount, therefore notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has not taken the possession/ unable to take the possession of the property described herein below, in exercise of powers conferred on me under rule 107 (11(d-1) of the Maharashtra Co-operative Society

Therefore the Judgment debtor in particular and the public in general are hereby cautioned not the deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Abhinav Sahakari Bank Ltd. for an amount Rs. 18,64,000.00/-(Rs. Eighteen Lakh Sixty Four Thousand Only)) as on 31.01.2023 and further interest From 01.02.2023 plus surcharge thereon.

Description of the Immovable Property

Building No-D-2, Surve No-179/2,180/4p Mamta Nagar Co-operatiove HSG Ltd; 'C' Block Road, Near Datta /landir Ulhasnagar-1, carpet area/builtup 491 Sqf All that part and parcel of the property consisting, Surve No-179/2,180/4p within registration office Kalyan City and Registration district Thane.

Sd/-**Recovery Officer** The Abhinav Sahakari Bank Ltd.

जाहिर नोटीस

अजिक्यतारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, पत्ता-सरोवा, विंग बी-२ समता नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ या संस्थेचे सभासद असलेले व संस्थेच्या इमारतीमधील सदिनका क्र.२३०४ धारण करणारे **श्री.शीना** के मुल्या यांचे तारीख २८-१२-२०२० रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेलें नाही. त्यांच्या पञ्चात त्यांची पत्नी व दोन मूलगे कायदेशीर वारसदार असून त्यांची पत्नी श्रीमती विना शीना मूल्या यांनी सदर सदनिका क्र.२३०४ त्यांच्या नांवे हस्तांतर करण्यासाठी संस्थेकडे अर्ज व कागदपत्रे सादर केली असून या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे इतर वारसदार किंवा मागणीदार/हरकतदार त्याच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यांच्या तारखेपासन १५ दिवसांत त्यांनी आपल्या मांगण्याच्या वा हरकतीच्या पृष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सांदर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भाडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तातरणाबाबत प्रचलित उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर कृणास हरकत/आक्षेप असेल तर संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष/सचिव यांच्याकडे किंवा माझ्या नमुद पत्त्यावर सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आतं कायदेशीर कागदपत्रांसह संपर्क साधावा. जर अशी कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास सदर सदिनका क्र. २३०४ ही श्रीमती विना शीना मुल्या याच्या नावे हस्तातर करण्यात येईल.

ठिकाण मुंबई दिनाक - ३०/०५/२०२३

BINOD KUMAR **Advocate High Court**

Lawyers Chamber, Bhaskar Building, 2nd Floor, Bandra Court, Bandra (E) Mumbai - 400 051.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that the Premises as described in the Schedule hereunder written is being transferred in the name of Mrs. Vipali Peyush Gor, sole surviving legal heir of Late Mr. Peyush Jethalal Gor ("Piyush"). Any person/entity including any bank and/or financial institution, co-operative society, government, municipality, and/or authority having any right, title, interest, claim and/or demand of any nature whatsoever in respect of the Premises or any part thereof, or possession, use, enjoyment of the Premises or any part thereof, whether under any contract or by operation of law or otherwise of any nature whatsoever, including by way of sale, exchange, acquisition, partition, transfer, let sub-let lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, admission succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, conveyance allotment, ils pendens, leave and license, wakf, care-taker basis, family arrangement/settlement, including any arrangement and/ or any other agreement between the family members of Peyush and/or any one claiming through him, decree or order (ad-interim, interim or final) of any court of law or award passed by any court or tribunal or otherwise, will, probate, letter of administration, loans, security, collaboration, covenant or beneficial interest or pending litigation, partnership, joint venture, otherwise howsoever, are hereby required to make the same known / inform in writing, along with documentary proof thereof, to the undersigned within 14 (fourteen) days from the date hereof, failing which such right, title, benefit, interest, claim and/or demand of any nature whatsoever, shall be deemed to have been waived, released, relinquished and/or abandoned and no such right title benefit, interest, claim and/or demand will be deemed to exist.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT undivided rights, interest and shares of Flat No. A/04 ("Flat") admeasuring 532

sq. ft. carpet area on First Floor in Bima Shanti Sahakari Gruha Nirman Sanstha Maryadit ("Society") situated at Shanti Mahal, 148. Swami Vivekananda Road, Borivali (West), Mumbai~ 400092, on the land bearing C.T.S. No. 09 lying and being at Village Magathane. Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumba Suburban District along with common areas, amenities and benefits attached together with rights emanating under fifty (50) fully paid up equity shares ("Shares") having face value of Rs. 50/-each and aggregate value of Rs, 2500/- under Share Certificate Nos. 7 & 85 dated August 1, 1969 (collectively "Share Certificates") and hearing distinctive nos. 15 to 155 and 156 to 200 (both inclusive) respectively issued by the Society (collectively the Flat. Share Certificate and other common amenities and benefits attached to/in the Flat are referred to as "Premises") Sdl-

Dated this 31st day of May, 2023 at Mumbai.

Advocate 20, Neeta Building, 90, Marine Lines West, Mumbai 400002

CHAMBAL WESTEND CO-OP. HSG. SOC. LTD Add :- Bldg. No. 7, Unitech Complex, Bolinj, Vasai (W.),

Tal. Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this

office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 14/06/2023 at 2:00 PM.

M/s. Unitech Limited And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

Description of the property -Mauje Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Plot No.	Area
316/B		482.00 Sq. Mtr.
Office - Administrative Building	Α.	S4/-

206. 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar, Date: 30/05/2023

(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

GULMOHAR COMPLEX PHASE 3 O & P CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Village, Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar-401303 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this ffice for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 19/06/2023 at 2:00 PM.
Dinanath Raghunath Mhatre, Gajanan Raghunath Mhatre,
Govind Raghunath Mhatre, Sakharam Raghunath Mhatre, Kamlakar

Raghunath Mhatre, Virsinh Dwarkadas Sampat, Rekha Virsinh Sampat, Dipali Virsinh Sampat, Virsinh Dwarkadas Sampat HUF, Vasumati Ratansey Morporia And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Mauje Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Plot No.	Area
358	12/12	1137.13 Sq. Mtr.
	13/13	-

Office: Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar, Date: 30/05/2023

Sd/-(Shirish Kulkarni) SEAL Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

HILTON PLAZA CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Bldg. Shopping No. 7, Evershine City, Opp. Evershine Medical, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar

DEEMED CONVEYANCE NOTICE Notice is hereby given that the above Society has applied to this

office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 14/06/2023 at 2:00 PM. M/s. Evershine Builders Pvt. Ltd. And Others those who

have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken. Description of the property -

Mauje Achole, Tal. Vasai, Dist. Palghar Plot No.

Survey No. 1672.12 Sq. Mtr. Office: Administrative Building-A,

206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 30/05/2023

(Shirish Kulkarni) SEAL Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

NAYNA CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Mauje Nilemore, Patankar Park Road, Near Sent Francis

School, Nallasopara (W.), Tal. Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this

fice for declaration of Deemed Conveyance of the following properties. he next hearing is kept before on 14/06/2023 at 2:00 PM.

M/s. Nageshwar Developers And Others those who have interes n the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presu that nobody has any objection and further action will be taken

Description of the property -Mauje Nilemore, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Plot No.	Area
108	6	485.00 Sq. Mtr.
	7	640.00 Sq. Mtr.
	Total	1125.00 Sq. Mtr.

Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, SEAL Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date : 30/05/2023

Sd/-(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Date: 17.03.2023 Under MCS Act, 1960 & 1961 Rule 107

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री.अलोक

अशोक तोतलानी (मालक) हे खाली नमद केलेल्य निवासी जागेचे मालक आहेत आणि/किंवा जप्त

केलेले आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि/किंवा

अन्यथा चांगले आणि पुरेसे पात्र आहेत. मालकाने

माझ्या अशिलांच्या नावे नमूद केलेल्या निवासी जागेची विक्री, हस्तांतरण आणि नियुक्ती करण्यास

सहमती दर्शविली आहे आणि त्यासंबंधीचे सर्व हक्र.

आहे किंवा त्याचा कोणताही भाग किंवा भाग

ज्यामध्ये आणि विक्री, देवाणघेवाण, गहाण, भेट.

धारणाधिकार, विश्वास, भाडेपट्टी, ताबा, वारसा

म्हणून दावा/आक्षेप, सलभता. परवाना समाविष्ट

आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारे ते प्रकाशित

झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खाली नमूद

केलेल्या पत्त्यावर सहाय्यक कागदपत्रांच्या

प्रमाणित सत्य प्रतीसह लिखित स्वरुपात माहिती

देणे आवश्यक आहे. अन्यथा. तेच. जर असेल

तर, असेल, माफ केले गेले आहे असे मानले जाईल

आणि खाली नमूद केलेल्या निवासी जागेच्या

संदर्भात मालक आणि माझे अशिलांचे व्यवहार पूर्ण

मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र.सी-४२, १८० चौरस फूट कारपेट

क्षेत्रफळ स्वप्न सफाल्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड म्हणन जात सोसायटीच्या

इमारतीतील पहिल्या मजल्यावर, प्लॉट क्र.१२८

- १३०, सी.टी.एस. क्रमांक एफ/८१६ गाव-वांद्रे

येथे २५ व्या रोड, टीपीएस- ३, वांद्रे (पश्चिम), मुंबई

सही/-

- ४०००५० नोंदणी उप-जिल्हा अंधेरी आणि मुंबई

केले जातील.

शीर्षक, स्वारस्य, फायदे, शेअर्स इ. कोणत्याही व्यक्ती/संस्थेला खाली नमूद केलेल्या निवासी जागेच्या संदर्भात कोणताही दावा/आक्षेप

कास कामातून शहराच्या सौंदर्यकरणात भर – गणेश भोसले

अहमदनगर, दि.३१ : उपनगराच्या विकासाला

पुलाचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लावले आहे. आकर्षक होईल असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले. करण्याचे कामे मार्गे लागण्यासाठी आमदार अशी विद्युत रोषणाई व सजावट केल्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे.पुला वरून जात असताना नागरिक आनंद व्यक्त करत आहे.नगर शहर विकास कामातून बदलत आहे. आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. सारसनगर भिगार नाल्यावरील पुलाच्या सुशोभीकरण कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण लाईट, पाणी,स्वच्छता,या कामांबरोबरच सींदर्यकरण

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४९७/५०१, गाव बिलोशी, तालुका वाडा, ठाणे, महाराष्ट्र–४२१३०३. दूर.:०२२–६२८७२९००

ई-मेल: worthinvestmenttrading@gmail.com, वेबसाईट:www.worthin.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही | संपलेली तिमाही |

संपलेले ३ महिने

39.99.9099

१४७१६.१०

१४७१६.१(

९९६६.०७

१३४८.११

१३२२.४२

१२६३६.६०

२०७९.५

२०७९.५0

२०७९.५(

ग्लेले ३ महिने

३१.०३.२०२३

लेखापरिक्षित

७४७३.०५

৩४७३.०५

१८९७.०२)

(९१.६0)

५९४७.६३

३९५९.०१

३५१४.0४

३१५९.४८

2.09

३५२.४८

0.0६

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

कालावधीकरिता वित्तीय निष्कर्ष हे वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएसनुसार तयार केले

संपलेली तिमाही

संपलेले ३ महिने

39.03.202

लेखापरिक्षित

4084.80

६०३५.६

(२४७०.४०

£ ? ? ? . o

(१०६६.६९

(१०६६.६९

१२४५.६

(२३१२.३६

(0.60

(0.60

0.33

सारसनगर व्हिडिओकॉन भिंगार नाल्यावरील पूलाच्या सुशोभीकरण कामाची पाहणी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली.यावेळी माजी नगरसेवक संजय चोपडा

माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले की, रस्ते,

यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

(रुपये हजारात

संपलेले वर्ष

39.03.7079

लेखापरिक्षित

१६१९५.७

१६१९५.७

६०३५.६८

२६३४.४

११९४३.८१

४२५१.९

४२५१.९

१२४५.६

३००६.२

३००६.२

0.87

निमीत घटालीया

डीआयएन:०७०६९८४१

रु. लाखात, ईपीएस व्यतिरित्त

संपलेले वर्ष

पंपलेले चालु वर्ष

39.03.7073

लेखापरिक्षित

35842.25

36847.78

३६४५२.२१

११७६६.०७

८६३६.०१

२४३००.३७

१२१५१.८१

१२१५१.८४

३१५९.४८

८९९०.२९

८९९०.२९

8.80

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग कंपनी लिमिटेडकरिता

2.00

जगताप प्रयत्न करीत आहेत.याचबरोबर उपमहापीर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून सारसनगर व्हिडिओकॉन भिंगार नाल्यावरील पुलाचे सुशोभीकरण व आकर्षक विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे असे ते म्हणाले.

ट्रिओ मर्केटाईल ॲण्ड ट्रेडिंग लि.

सीआयएन: एल५१९०९एमएच२००२पीएलसी१३६९७५

६५३/बी, मंगल आरंम, मॅक डॉनल्डस्जवळ, कोरा केंद्र, एस.व्ही. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. दूरध्वनी:२८३३५९९९, ई-मेल:triomtl@gmail.com, वेबसाइट:www.triomercantile.com

३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			(रू.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	900.६७८	४५९.४२७	30८.६७३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	(२.२१७)	(९.९४९)	90.4२७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.२१७)	(९.९४९)	90.4२७
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.२८९)	(१०.०२१)	94.८८३
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(२.२८९)	(90.029)	94.८८३
समभाग भांडवल	934८.७३२	934८.७३२	934८.७३२
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	90६0.९9६	-
उत्पन्न प्रतिभाग (रु प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
9. मूळ	(0.003)	(0.094)	0.023
२. सौमिकृत	(0.003)	(0.094)	0.023

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली लेखापरिक्षित त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.triomercantile.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ट्रिओ मर्कंटाईल ॲण्ड ट्रेडिंग लि.करित

ठिकाण : मुंबई डीआयएन:०००४६६९६ दिनांक : ३०.०५.२०२३

(दीपक मेहता)

(कुणाल एस. जैन) वकिल, उच्च न्यायालय

आज दिनांकित ३१ मे २०२३ रोजी

उपनगर जिल्ह्यात आहे.

प्लॉट क्र.५६९, नीना विहार को.हौ.सो.लि., युनिट क्र.५, पहिला मजला, ५वा रोड, खार (पश्चिम), मुंबई - ४०० ०५२.

स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेड

(पुर्वीची स्वर्णसरिता जेन्स लिमिटेड), सीआयएन: एल३६९१९एसएच१९९२पीएलसी०६८२८३ १०, १ला मजला, प्लॉट क्र.४०/४२, रुबी चेंबर्स, धानजी स्ट्रीट, झवेरी बाजार, मुंबादेवी, मांडवी, मुंबई–४००००३ कॉपॉरेट कार्यालय: कार्यालय क्र.२४, २रा मजला, नवनिदन भुवन, ३-७ धानजी स्ट्रीट, झवेरी बाझार, मुंबई-४००००३, महाराष्ट्र दर.क.:(०२२) ४३५९०००, वेबसाईट:www.swarnsarita.com, ई-मेल:info@swarnsarita.com

३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरीता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात)

			एकत्रित				
	7	संपलेली तिमाही	7	संपलेले	वर्ष	संपले	ले वर्ष
तपशील	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	98048.82	२३१२५.७९	२०१९६.१४	८५१६८.६६	८४९५२.६४	८४३०५.२१	८४९०८.५४
(कर व विशेष साधारण बाबपुर्व) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	930.89	(२४६.६७)	२४१.९७	६८१.८५	9002.८८	८४१.११	१०३०.८६
(कर व विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/	900.29	(२४६.६७)	२४१.९७	६८१.८५	9007.८८	८४१.११	08 9 .00
(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	909.40	(૧૮૨.५३)	9८२.३४	५०४.४६	८ 9८.99	६२३.५२	७६०.५८
(दर्शनी मूल्य रु. १०/– प्रतीभाग) राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६
दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर) (दर्शनी मुल्य रू.१०/ – प्रत्येकी)	9239.00	९२३९.००	९२३९.००	९२३९.००	९२३९.००	९०७०.७४	९०७०.७४
मूळ:	0.49	(0.८७)	0.८७	2.88	3.८७	3.09	3.48
सौमिकृत:	0.49	(0.८७)	0.८७	2.88	3.८७	3.09	3.48

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली संपलेल्या वर्षांकरिता वित्तीय र्षोचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपलेल्या वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.swarnsarita.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत केले आहेत

दिनांक: ३० मे, २०२३

TOYAM SPORTS

LIMITED

Place: Mumba

Date: 30.05.2023

र्गसरिता जेम्स लिमिटेडकरित सही / – महेंद्र मदनलाल चोरडीया ट्यवस्थापकीय संचालव

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल१७१००एमएच१९८७पीएलसी०४२३९१

आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी उपरोक्त निष्कर्षाचे मर्यादित पनर्विलोकन केले आहे

नोंदणीकृत कार्यालय: सबनम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र.ए१५/१६, सेन्ट्रल क्रॉस रोड बी, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. द्र.क.:०२२-४०६३५१००, फॅक्स:०२२-४०६३५१९९, ई-मेल: redressel@omnitex.com वेबसाईट: www.omnitex.com ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	₹	प्रपलेली तिमाह	î î	सपले	ले वर्ष
	३१.०३.२३ लेखापरिक्षित		३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
१. उत्पन्न					
(ए) कार्यचलनातून महसूल	३४.०५	१३.२२	_	३४.०५	४१.०५
(बी) इतर उत्पन्न	0.03	0.94	0.83	3.24	३.४६
एकूण उत्पन्न	38.08	98.90	0.93	39.30	88.48
२. खर्च	, ,		* * *		
ए) वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	_	_	_	_	_
बी) व्यापारित वस्तुंची खरेदी	३३.५५	१३.०५	_	३३.५५	80.86
सी) वस्तुंच्या यादीतील बदल, चालू कार्य व व्यापरातील साठा	_	_	_	-	_
डी) कर्मचारी लाभ खर्च	0.90	0.90	0.98	३.६२	३.६२
ई) वित्तीय खर्च	_	0.76	0.23	0.94	93.0
एफ) घसारा व वसुलीयोग्य खर्च	8.88	१.६७	१.४७	\$.00	६.७६
जी) विधी व व्यवसाय शुल्क	0.49	0.36	0.48	3.22	ξ. 88
एर्च) सुचिबद्धता शुल्क	0.68	0.68	62.0	3.7८	3.7८
य) इमारतीची दरुस्ती	0.43	0.40	0.43	२.१३	2.02
र्ज) इतर खर्च	0.64	2.20	0.96	8.88	33.8
एकूण खर्च	३८.५७	99.96	५.५३	५७.०२	६८.३६
३. कर व अपवादात्मक बाबपुर्व नफा/(तोटा)(१-२)	(४.५१)	(५.६१)	(4.80)	(१९.७२)	(२३.८५)
४. अपवादात्मक बाब	` _	`		` <u>-</u>	_
५. करपुर्व नफा/(तोटा) (३+४)	(४.५१)	(५.६१)	(4.80)	(१९.७२)	(२३.८५)
६. कर खर्च	` ′	·	, ,	` ′	
ए) चालू कर	_	-	-	_	-
बी) स्थगेत कर (संदर्भ टीप ५)	_	-	-	_	_
सी) एमएटी क्रेडिट अधिकार	_	-	-	_	-
डी) करासाठी मागील कालावधीत तजवीज	(0.96)	-	-	(০.९७)	-
७. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (५-६)	(५.४८)	(५.६१)	(५.४०)	(२०.६९)	(२३.८५)
८. इतर सर्वंकष उत्पन्न (कराच्या एकूण)					
ए) बाबी जे नफा किंवा तोटामध्ये वर्गीकृत नाही	_	-	-	_	-
बी) बाबी जे नफा किंवा तोटामध्ये वर्गींकृत आहेत	-	-	-	-	-
	_	-	-	-	-
९. कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (७+८)	(५.४८)	(५.६१)	(५.४०)	(२०.६९)	(२३.८५)
१०. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	873.90	873.90	823.90	873.90	873.90
११. इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव)			` '	११५.५२	१३६.२२
१२. उत्पन्न प्रतिभाग रु.१०/ - प्रती (मार्च अखेरीस वर्षाकरिता					
वार्षिकीकरण नाही)					
ए) मूळ	(0.83)	(0.98)	(6.83)	(0.89)	(0.49)
बी) सौमिकृत	(0.83)	(0.98)	(0.83)	(0.89)	(0.40)
	1 (* 1)	,		` '/	` ' /

१. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय निष्कर्ष हे ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीच र र जन्म, २०२२ जन्म उन्हर्स न अनुस्ति व प्राचारात परमान राजानाताता निर्माण ह २२ माच, २०१२ राजा सपलस्या ववाकारता कीमीच लेखापरिक्षित वित्तीय अहवालातील उतारा आहे आणि याचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले, ज्याचे मंडळाच्या लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ३० मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (URL: www.bseindia.com) व कंपनीच्या (URL: www.omnitex.com

सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता भारतात सर्वसाधाराण स्विकृत अन्य लेखाप्रमाण आणि त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) चे शिफारस व प्रमाणानुसार तयार केले आहे.

कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात व्यापार (फॅब्रीक/यार्न) मध्ये कार्यरत आहे. कंपनीने स्थगित कर दायित्वाच्या मर्यादेत इंडएएस १२ अर्थात आयकरानुसार पुढील व्यवसाय नुकसान व अ–व्यापित घसारासंदर्भात स्थगित कर मालमत्त

कंपनीकडे स्नाता जीओसिस्टीम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडमधील ७४५,०९८ समभाग धारण आहेत जे मागील वर्षी रु.३२३.३१ लाख मुल्याने प्राप्त केले होते. सदर समभाग हे व्यापाराकरिता धारण नाहीत. त्याऐवजी दिर्घ मुदत व्यापार योजनेकरिता धारण आहेत आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअसं असल्याने शेअर्स हस्तांतरणावर प्रतिबंध आहेत. व्यवस्थापनाने योग्य दर्शनी मुल्य मोजणीच्या विस्तृत श्रेणीच्या कारणामुळे अंदाजित दर्शनी मुल्य अ–नमुर उपकरणांचे शुल्क विचारात घेतले आहे आणि सदर शुल्क हे त्या श्रेणी दरम्यान दर्शनी मुल्याचे योग्य अंदाजित आहेत.

मागील तिमाहीचे आकडे हे ३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षा संदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर २०२२ व ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत, जे लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित

मागील कालावधीचे आकडे हे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत करण्यात आले.

शिफारस केली आहे.

ठिकाण : मुंबई

मंडळाच्या वतीने व करित ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड सही/- नरेंद्र दालिमया संचालव

TOYAM SPORTS LIMITED

(Formerly known as Toyam Industries Limited) CIN: L74110MH1985PLC285384

+91-22-67425111 / +91-22-62364442/43 | info@toyamindustries.com | www.toyamsportsltd.com 503, Shri Krishna, New Link Road, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri West, Mumbai, Maharashtra-400053

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023)

								(Amount	Rs in Lakhs)	
			Stand	alone		Consolidated				
		C	luarter ende	d	Year ended	Q	uarter ende	d	Year ended	
	Particulars	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited	Un-Audited	Audited	Audited	
1	Total income from operations	-137.47	195.15	107.89	340.52	-137.47	195.15	107.89	340.52	
2	Total Expenses	247.57	167.9	23.91	1571.42	247.76	167.9	24.17	1571.61	
3	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-385.04	27.25	83.98	-1230.9	-385.23	27.25	83.72	-1231.09	
5	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	-375.94	27,23	83.93	-1222.03	-376.13	27.23	83.67	-1222.22	
7	Paid-up Equity Share Capital	4260.15	4260.15	4260.15	4260.15	4260.15	4260.15	4260.15	4260.15	
3	Earning Per Share Basic	-0.88	0.06	0.39	-0.29	-0.88	0.06	0.39	-0.29	
	Diluted	-0.88	0.06	0.39	-0.29	-0.88	0.06	0.39	-0.29	

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and year ended Audited Financial Results (Standalone and Consolidated) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015. The above Standalone and Consolidated financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 30th

For Toyam Sports Limited Abhishek Pokharna **Company Secretary**

(रु. कोटीत, ईपीएस व्यतिरिक्त

H HERANBA

INDUSTRIES LIMITED CIN: L24231GJ1992PLC017315

नोंदणी कार्यालयः प्लॉट क्र.१५०४/१५०६/१ जीआयडीसी, फेझ ३. वापी, वलसाड -३९६१९५, गुजरात, भारत. कॉर्पोरेट कार्यालयः २रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर लेन, बोरियली (पश्चिम), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत. ई-मेल:compliance@heranba.com | वेबसाईट:www.heranba.co.in

३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव					एकत्रित	
	संपलेली तिमाही			संपले	ले वर्ष	संपलेली	संपलेले वर्ष	
	३१.०३.२३	३१.१२.२२	३१.०३.२२	39.03.23	३१.०३.२२	39.03.23	३१.१२.२२	39.03.23
	पुर्नविलोकीत	पुर्नविलोकीत	पुर्नविलोकीत	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	पुर्नविलोकीत	पुर्नविलोकीत	लेखापरिक्षित
	२६३.१५	२८१.0९	३५४.९२	9३३७.९६	9889.02	२६३.३२	२७६.६८	9339.08
कर, अपवादात्मक बाबपूर्व)	9८.9५	9८.३८	५८.२६	988.98	२५५.२५	98.६२	98.34	930.4८
	-	-	-	-	-	-	-	-
तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	9८.94	9८.३८	५८.२६	988.98	२५५.२५	१४.६२	98.34	930.4८
(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	98.33	98.39	82.40	990.99	१८९.०६	99.94	92.६३	908.30
तोटा)	98.00	98.49	89.09	990.30	9८९.9२	90.८९	92.04	१०४.५६
प्रती)	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09

तपशील	39.03.73	39.92.22	३१.०३.२२	39.03.73	39.03.22	39.03.23	३१.१२.२२	39.03.23
	पुर्नविलोकीत	पुर्नविलोकीत	पुर्नविलोकीत	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	पुर्नविलोकीत	पुर्नविलोकीत	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२६३.१५	२८१.०९	३५४.९२	9330.98	१४६९.७२	२६३.३२	२७६.६८	9339.08
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	9८.9५	9८.३८	५८.२६	988.98	२५५.२५	१४.६२	9६.३५	930.4८
अपवादात्मक बाब (खर्च)	-	-	-	-	-	-	-	-
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	9८.94	9८.३८	५८.२६	988.98	२५५.२५	98.६२	9६.३५	930.4८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	98.33	98.39	४२.५७	990.99	१८९.0६	99.94	92.६३	908.30
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	98.00	98.49	89.09	990.30	9८९.9२	90.८९	92.04	१०४.५६
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09
इतर समभाग	-	-	-	७७६.१०	£08.88	-	-	८१०.३७
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)								
अ. मुळ (रु.)	3.4८	3.६0	90.६४	२७.५२	४७.२५	२.७९	₹.9	२६.०८
ब. सौमिकृत (रु.)	3.4८	3.६0	१०.६४	२७.५२	४७.२५	२.७९	3.9६	२६.०८
टीप								

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.heranba.co.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ३०.०५.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंदपटावर घेण्यात आले. मागील वित्तीय कालावधीचे आकडे हे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता रघुराम के. शेट्टी

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००३८७०३

ठिकाण : मुंबई दिनांक : ३०.०५.२०२३

आमदार संग्राम जगताप यांनी खऱ्या अर्थाने गती दिल्यामुळे एक एक प्रश्न मार्गी लागत गेले आहे. त्यामुळे या परिसरामध्ये नागरिक वसाहत झपाट्याने वाढत आहे. विकास कामे करीत असताना शहराच्या सौंदर्यकरणात भर पडावी.यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. सारसनगर व्हिडिओकॉन जवळील भिंगार नाल्यावरील

कार्यचलनातून महसूल

योग्य मुल्य बदलावरील निव्वळ फायदा

त्पादनांची विक्री (उत्पादन शुल्कासह)

एकत्रित शल्क श्रेणीअंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ फायदा

एकत्रित शुल्क श्रेणीअंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ तोटा

लाभांश उत्पन्न

भाडे उत्पन्न श्लक व कमीशन उत्पन्न

सेवेची विक्री

वित्तीय खर्च

इतर (नमुदप्रमाणे)

कार्यचलनातुन एकुण महसूल

इतर उत्पन्न (नमुदप्रमाणे)

एकूण उत्पन्न (१+२)

शुल्क व कमिशन खर्च

वित्तीय उपसाधानांवरील क्षती

व्यापारातील साठ्याची खरेदी

कर्मचारी लाभ खर्च

घसारा व वसुलीयोग्य खर्च

इतर खर्च (नमदप्रमाणे)

एकूण खर्च (४)

अपवादात्मक बाब

१) वास्तविक क

२) स्थगित कर

इतर सर्वंकष उत्पन्न

निम-एकूण (अ)

मळ (रु.)

मूळ (रु.) सौमिकृत (रु.)

सौमिकत (रु.

दिनांक: ३०.०५.२०२३

सौमिकृत (रु.

करपुर्व नफा/(तोटा) (५-६)

खंडीत कार्यचलनातन कर खर्च

इतर सर्वंकष उत्पन्न (अ) + (ब)

खंडीत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता नफा/(तोटा) (९+१२)

योग्य मल्य बदलावरील निव्वळ तोटा

वापरण्यात आलेल्या साहित्याचा एकूण खर्च

वस्तूंच्या यादीतील बदल व्यापरातील साठा (वाढ)/घट

कर व अपवादात्मक बाबपुर्व कार्यचलनातून नफा/(तोटा)(३-४)

. अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (७-८)

अ) (१) नफा किंवा तोटा पुर्नवर्गीकृत न केलेल्या बाबी (बाब व रक्कम नमूद)

ब) (१) नफा किंवा तोटा पर्नवर्गीकत केलेल्या बाबी (बाब व रक्कम नमद)

खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा) (करानंतर) (१०-११)

(२) आयकरसंबंधी बाबी जे नफा किंवा तोटामध्ये पुर्नवर्गीकृत नार्ह

(२) आयकरसंबंधी बाबी जे नफा किंवा तोटामध्ये पुर्नवर्गीकृत

(कालावधीकरिता एकत्रित नफा(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न)

उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

कालावधीकरिता एकुण सर्वंकष उत्पन्न (१३+१४)

उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत कार्यचलनाकरिता)

उत्पन्न प्रतिभाग (खंडीत कार्यचलनाकरिता)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील स्टॉल क्र.१७/डी क्षेत्रफळ ७० चौ.फू. कारपेट क्षेत्र, मेझानाईन मजल्यावर, सत्यम ओनर्स बी आणि सी विंग्स को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि. म्हणन जात सोसायटीच्य ए व बी विंग्सच्या दरम्यान, सत्यम शॉपिंग सेंटर एम. जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे स्थित ते विक्री करण्याचा मानस आहे. भाग प्रमाणपत्र क्र.०११० असलेला, रु.५०/- (फत्त पन्नास) प्रत्येकी च्या ५ शेअर्सचा विशिष्टसंख्या ६६६ ते ६७० पर्यंत दोन्ही समाविष्ट असलेले नोंदणीकृत धारक आहे. पुढे स्टॉल क्र.१७/डी सत्यम ओनर्स बी आणि सी विंग्स को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेर सोसायटी लि.मधील. सत्यम शॉपिंग सेंटर. एम जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ शी संबंधित सरल एंटरप्राइझ आणि उषा विजय मेहत यांच्यामधील मूळ कागदपत्र गहाळ झाले आहे

जर कोणा व्यक्तीस सदर करारनामा किंवा अधिका दस्तावेज सापडल्यास खालील स्वाक्षरीकर्त्याकः कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस सदर फ्लॅटबाबत वारसाहक्क. शेअर. विक्री. तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंव अधिकार असल्यास किंवा अन्य इतर करारनाम असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सद सचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांत कळवावे किंवा त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजांसः खाली दिलेल्या ई-मेलवर पाठवावे. अन्यथा अश दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझ्या अशिलाच्या नावे व्यवहार पर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दाव त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्य

आणि अद्यापी सापडलेले नाहीत.

अशिलांवर बंधनकारक असणार नाही वर संदर्भित प्रथम अनुसूची: (सदर मालमत्तेचे वर्णन)

सदर स्टॉल क्र.१७/डी क्षेत्रफळ ७० चौ.फू. कारपेट क्षेत्र, सत्यम ओनर्स बी आणि सी विंग्स को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, सत्यम शॉपिंग सेंटर, एम. जी. रोड घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ आणि भाग प्रमाणपत्र क्र.०११० असलेला, रु.५०/- प्रत्येकी च्या ५ शेअर्सचा विशिष्ट संख्या ६६६ ते ६७० पर्यंत (दोन्ही समाविष्ट). सदर स्टॉल क्र.१७/डी क्षेत्रफव ७० चौ.फू. कारपेट क्षेत्र, मेझानाईन मजल्यावर सत्यम शॉपिंग सेंटर, एम. जी. रोड, घाटकोप (पूर्व), मुंबई-४०० ०७७, महसूल गाव किरोळ तालुका कुर्ला, सीटीएस क्र.४९९ (भाग) तहसील कुर्ला आणि जिल्हा मुंबई उप-शहरी जिल्ह्याच्या महसुली हद्दीतील आणि मुंबई महानगरपालिकेच्य हद्दीत स्थित आहे.

दिनांक: ३१.०५.२०२३ ठिकाण: मुंबई

सही/-ॲड. फाल्गुनी डी. शाह विकल उच्च न्यायालय falgunidshah73@gmail.com

हरवले आहे

तेजल श्रीकांत माकम वय ३५ वर्षे, व्यवसाय नोकरी राहणार १०८, साई सहकारी गृहनिर्माण संस्था, ऋ. ३, माला गार्डन जवळ, बिल्डिंग प्रतिक्षा नगर, सायन (पूर्व), मुंबई यांच्या नावे असलेले 800022 सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट नोंदणी प्रमाणपत्र ऋ.००७ शेअर्स ०३१ ते ०३५ हरवले आहे. कोणास सापडल्यास वरीत

पत्त्यावर संपर्क साधावा प्रतिक्षानगर साईनिकेतन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित अध्यक्ष/ सचिव

जाहीर सूचना

येथे सचित करण्यात येते की आमचे अशिल. श्री राजेश विजयानंद पांडे हे दुकान क्रमांक १८ तळमजला. सर्यकीर्ती नगर म्हणून ज्ञात इमारत व सूर्यकीर्ती नगर कोहौसोलि म्हणून ज्ञात सोसायटी, बांधकामित जमिन एस.क्र.९३, एच.क्र.भाग, गाव-आचोळे. ता.वसई. जि.-पालघर चे मालक आहेत मूळतः दि.०२.०८.१९८८ (सीएचएच-२८४४-१९८८) च्या करारानुसार, मे प्रिती कन्स्ट्रक्शनने सद दकान श्री. हरीश सी. पारेख ए/एस शाह आणि श्री. परेश सी. पारेख ए/एस शहा यांना विकले होते. आणि नंतर श्री. हरीश सी. पारेख ए / एस शाह आणि श्री परेश सी. पारेख ए / एस शहा यांनी दि.०५.११.२००१ (वसई-३-०७६३४-२००४) च्या विक्री कराराद्वारे हे दकान श्री.राधेश्याम रामनाथ गप्ता यांना विकले असल्याचे सांगितले. त्यानंतर श्री. राधेश्याम आर गुप्ता यांनी श्री.अभिषेक अशोक गुप्ता आणि अनिल अशोक गप्ता यांना दिनांक २७.०२.२००९ रोजी बक्षिसपत्राद्वारे दुकान भेट दिले. त्यानंतर अनिल ए. गुप्ता १६/०६/२०१४ रोजी अविवाहित मरण पावले त्यांच्या पश्चात श्री. अभिषेक ए. गुप्ता (मोठा भाऊ) अरुण आर. गुप्ता (वडील), गीता ए. गुप्ता (आई) हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत आणि नंतर सदर अरुण आर. गुप्ता यांचेही दि.१३.०३.२०१९ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात श्री. अभिषेक ए. गुप्ता (मुलगा) आणि गीता ए. गुप्ता (पत्नी) हे त्यांचे कायदेशीर वारस म्हणन आहेत. त्यानंतर श्री.अभिषेक ए. गुप्ता यांनी सदर दकान श्री.राजेश विजयानंद पांडे यांना दि.२१.०४.२०२३ (वसई-३-८५६९-२०२३) रोजी पुनर्विक्रीसाठी नोंदणीकृत कराराद्वारे विकले.

मालमत्तेबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्ष अदलाबदल, तारण, मालकी हक, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक व तारखेपासून **७ (सात)** दिवसात कळवावे. अन्यथा केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील

ड्रॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६